

ई-निविदा कार्य प्रणालीचा अवलंबिण्याबाबत..

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक: मातंसं/नस्ती २०१०/प्र.क्र. ३४/३९

सामान्य प्रशासन विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक: ६ ऑगस्ट, २०१०

प्रस्तावना:-

शासनामार्फत विकासात्मक कामे, सेवा, वस्तुंची खरेदी यावर प्रचंड असा खर्च होत असतो. हे करताना निविदा प्रक्रीयेचा अवलंब केला जातो. ही प्रक्रीया क्लिष्ट, वेळ खाऊ व खर्चीक आहे. निविदा प्रक्रीयेचे महत्व लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गर्हनन्स कार्यक्रमा अंतर्गत ई-टेंडरिंग हा मिशन मोड प्रकल्प म्हणुन घोषित केलेला आहे. देशातील काही राज्यांमध्ये ई-निविदा बाबतच्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रमध्ये ई-निविदा कार्यप्रणालीची अंमलबजावणीमुळे निविदा प्रक्रीयेत पारदर्शकता, सुट्टीतपणा येणार असून निकोप स्पर्धेला वाव मिळणार आहे. विविध शासकीय विभागांना इंटरनेटच्या माध्यमातुन ई-टेंडरिंग प्रकल्प राबविण्याचा शासनाचा उद्देश असून या पध्दतीची उपयोगिता खालील प्रमाणे आहे:-

१. एक खिडकी पध्दतीने सर्व शासकीय सेवा पुरविणे
२. निविदा पध्दतीचा कालावधी व खर्च कमी होणे
३. निविदा पध्दतीतील पारदर्शकता वाढविणे

महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने या दृष्टीने खुल्या निविदा पध्दतीचा अवलंब करून सिस्टम इंटीग्रेटरची निवड केली आहे. या प्रकल्पासाठीच्या निविदा दि. ८ डिसेंबर, २००९ रोजी प्रसिद्ध केल्या होत्या. मे. सिफी या संस्थेची सिस्टम इंटीग्रेटर म्हणुन निवड करण्यात आली. प्रकल्प अंमलबजावणी समिती व प्रकल्प चाचणी प्रक्रीयेमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणुन TIFR, सिडक व एनआयसी मुंबई यांचे सदस्य सहभागी झाले होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर माहिती तंत्रज्ञान विभागाची क्लिजन डॉक्युमेंट सादर करताना ई-टेंडरिंग कार्यप्रणाली तात्काळ सुरु करावी अशा सूचना मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या होत्या. प्रस्तावनेतील बाबींचा विचार करता ई-टेंडरिंग कार्यप्रणाली सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

१. शासनामार्फत निविदा प्रक्रीयेद्वारे सिफी-नेक्स टेंडरस् (Sify-NexTenders) या सिस्टम इंटीग्रेटर यांची पाच वर्ष कालावधीकरीता निवड केलेली आहे. ई-टेंडर ही कार्यप्रणाली वापरण्यासाठी सिस्टम

इंटीग्रेटर यांनी सादर केलेल्या प्रतिनिवीदा रु. ८८२/- (सेवाकर बगळुन) दरास मान्यता देण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने (सामान्य प्रशासन विभाग) ई-निविदा कार्यप्रणालीचा एका निविदा प्रक्रीयेमध्ये पथदर्शी प्रकल्प यशस्वीपणे पार पाडलेला आहे. या अनुषंगाने शासनाच्या प्रत्येक विभागात निविदा प्रक्रीयेसाठी ई-निविदा कार्यप्रणाली वापरणे अनिवार्य करण्यात येत आहे. याबाबत विभागांनी खाली नमुद केलेल्या निविदामुल्यांकरीता दिलेल्या वेळापत्रकाचा अवलंब करून ई-निविदा कार्यप्रणाली सुरु करावी.

निविदा दर	ई-टेंडरिंग प्रणाली अवलंबीण्याचा दिनांक
दोन कोटी व त्यापेक्षा अधिक	१ ऑक्टोबर, २०१०
५० लाख व त्यापेक्षा अधिक	१ डिसेंबर, २०१०

२. उपरोक्त नमुद कालावधीनंतर महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांनी सध्याच्या प्रचलित निविदा पद्धतीचा वापर न करता ई-निविदा कार्य प्रणालीचा अवलंब करावा. काही विशेष प्रसंगी सदर ई-निविदा कार्य प्रणालीचा उपयोग करू न शकणाऱ्या विभागांनी माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडे तसा प्रस्ताव पाठवुन संमती घ्यावी व त्यानंतरच प्रचलित निविदा पद्धतीचा अवलंब करावा.

३. ई-टेंडरिंग प्रणाली विषयी माहिती, अधिकारी / कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, सादरिकरण इत्यादीसाठी सिफी-नेक्स टेंडर या निवड झालेल्या संस्थेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा. संपर्काचा पत्ता खालील प्रमाणे:-

- | | |
|-------------------------------------|----------------|
| (a) Payal.Bulani@sifycorp.com | - 93226 57999 |
| (b) Saurabh.Ghamandi@nextenders.com | - 98678 04847. |

माहिती तंत्रज्ञान संचालनालयातील संपर्क साधावयाच्या प्रतिनिधींचा पत्ता खालील प्रमाणे:-

- | | |
|--|---------------|
| (a) Srinivasan M V (mah.semt.con1@gmail.com) | - 90296 61016 |
| (b) Devroop Dhar (semt sc2@maharashtra.gov.in) | - 98676 91781 |

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१००८०५१०४४५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.



(जे. पी. डांगे)
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,
मुख्यमंत्री यांचे सचिव,
उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
मुख्यसचिव यांचे खाजगी सचिव,
शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव /सचिव,
सर्व विभागीय आयुक्त, /सर्व जिल्हाधिकारी, / सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा) मुंबई,
प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा) मुंबई,
प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, (विधान परिषद /विधान सभा), मुंबई,
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
महालेखापाल-१ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल-१ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई / लेखाकोष भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
निवड नस्ती